

Pradhan Mantri Awas Yojana

Amravati, Maharashtra



प्रधान मंत्री आवास योजना

Housing for All (Urban)

अमरावती महानगर पालिका, अमरावती

**6158 EWS houses under (BLC) scheme
number 4 in 5 zones of Amravati City.**

Presented by:
Municipal Commissioner, Amravati

Agenda

1. About Amravati- City Profile
2. Beneficiary Led Construction
 - a. Introduction
 - b. Objective/Importance /need
 - c. Deciding Criteria for Beneficiary Led Construction
3. Implementation plan
 - a. Transparent execution using Cloud based PMAY MIS Application (www.pmayamravati.com)
 - b. Features of MIS Application
 - c. Quality Monitoring, Assurance and Evaluation
 - d. Sustainability, Operation and Maintenance
 - e. Empanelment of Consultants

Agenda-Contd.

4. Project Costing

- a. Detailed Estimate
 - i. Certificate
 - ii. Form N.17

5. Drawings

- a. Plans

6. Format C – Annexure 7C


7. Reference Beneficiary Profile



About Amravati



About Amravati



Established:

15 August 1983

Area:

129.65 Sq.KM

Population:

7,45,149 (Census 2011)

Literacy:

84.00%

Total Families:

1,49,000

BPL Families:

32,226

Total Prabhags:

43

Corporators:

87 + 5 (Nominated)

Municipal Zones:

5

Statistical Information of Amravati City


| Attributes | Amravati City |
|--|-----------------|
| Population (Census 2011) | 7,45,149 |
| Population Growth | 3% per annum |
| Density | 5776 per Sq.kms |
| Literacy | 93.03 % |
| Sex Ratio | 957 |
| Child Sex Ratio | 910 |
| SC Population | 18.52% |
| ST Population | 11.21% |
| Per Capita Income at 2005-06 prices in 2013-14 | Rs. 81,342/- |
| Slum Population | 2,16,000 |
| Percentage Population in Slums | 28.80 % |

Population Growth of Amravati City

| Year | Population | Growth Rate |
|------|------------|-------------|
| 1981 | 3,24,205 | 30.01% |
| 1991 | 4,21,576 | 30.03% |
| 2001 | 5,49,510 | 30.34% |
| 2011 | 7,45,149 | 35.60% |

| S/N | Year | Projected population |
|-----|------|----------------------|
| 1 | 2021 | 10,05,951 |
| 2 | 2031 | 13,17,796 |
| 3 | 2041 | 16,86,778 |
| 4 | 2051 | 21,08,473 |

Population



Amravati District – History

- In 1853, the present-day territory of Amravati district as a part of Berar Province was assigned to the British East India Company, following a treaty with the Nizam of Hyderabad.
- After the Company took over the administration of the province, it was divided into two districts.
- The present-day territory of the district became part of North Berar district, with headquarters at Buldhana.
- Later, the province was reconstituted and the territory of the present district became part of East Berar district, with headquarters at Amravati.
- In 1864, Yavatmal District (initially known as Southeast Berar district and later Wun district) was separated.
- In 1867, Ellichpur District was separated but in August, 1905, when the whole province was reorganized into six districts, it was again merged into the district.
- In 1903, it became part of the newly constituted province of Central Provinces and Berar.
- In 1956, Amravati district became part of Bombay State and after its bifurcation in 1960, it became part of Maharashtra state.

Geography

- Amravati is located at $20^{\circ}56'N$ $77^{\circ}45'E$ / $20.93^{\circ}N$ $77.75^{\circ}E$ / 20.93 ; 77.75 .
- It has an average elevation of 343 meters (1125 feet).
- It lies 156 km (97 mi) west of Nagpur and serves as the administrative centre of Amravati District and of Amravati Division.
- The town is located near the passes through the hills that separate the cotton-growing regions of the Purna basin to the West and the Wardha basin to the East.
- There are two lakes in the eastern part of the city, Chhatri Talao & Wadali Talao.
- Pohara & Chirodi hills are to the east of the city.
- The Maltekdi hill is inside the city, it is 60 meters high.


Climate

- Tropical wet and dry climate with hot, dry summers and mild to cool winters.
 - Summer: March to June
 - Monsoon: July to October
 - Winter: November to March.
- Highest temperatures recorded: 47.9 °C (25 May 2013)
- Lowest temperatures recorded: 5.0 °C (9 February 1887)

| Month | Jan | Feb | Mar | Apr | May | Jun | Jul | Aug | Sep | Oct | Nov | Dec | Year |
|-----------------------------------|-----------|-----------|----------|----------|-----------|-----------|------------|------------|-----------|-----------|-----------|----------|-------------|
| Average high °C (°F) | 29 (84) | 32 (90) | 36 (97) | 40 (104) | 42 (108) | 37 (99) | 31 (88) | 30 (86) | 31 (88) | 33 (91) | 30 (86) | 28 (82) | 33.3 (91.9) |
| Average low °C (°F) | 15 (59) | 17 (63) | 21 (70) | 25 (77) | 27 (81) | 25 (77) | 23 (73) | 23 (73) | 22 (72) | 20 (68) | 17 (63) | 15 (59) | 20.8 (69.6) |
| Average precipitation mm (inches) | 13 (0.51) | 16 (0.63) | 9 (0.35) | 8 (0.31) | 13 (0.51) | 155 (6.1) | 248 (9.76) | 173 (6.81) | 165 (6.5) | 44 (1.73) | 21 (0.83) | 9 (0.35) | 874 (34.39) |

GIS Map of Amravati City

Amravati Municipal Corporation - GIS Layers



- Legend**
- Manhole
- Wells
- Valve
- Tank
- Pumping Station Location
- Others**
- TYPE**
- Central Jail
- Grovesyard
- Industrial Area
- Platform
- Play Ground
- RECREATION**
- Substation
- Swimming Pool
- Water tank
- Pipeline
- ESR
- Electrical Pole
- Railway Trank
- Drainage Lines
- Roads**
- <all other values>
- ROAD_TYPE**
- District Roads
- SH
- Road Roads
- SH
- Buildings**
- <all other values>
- Remarks**
- <Null>
- Assesment
- Declared Hut
- Declared Slum
- Lock
- Refuse Area
- Restricted Area
- Shed
- Slum
- UnAssesment
- UnDeclared Slum
- Bridges
- Divider
- Road Edges
- Lakes
- Hut
- UnDeclaredSlum
- Slums
- Dians
- Waterbodies
- TreeArea
- Drainage Zone
- Block Boundary
- Village Boundary
- WARDBOUNDARY_NEW
- AMC_Boundary



Culture and Religion

- **Amba Temple:**
 - Religious architecture in the Vidarbha Region.
- **Rukhamini Haran:**
 - There's a legend that when Lord Krishna ran away with Rukhamini from her wedding ceremony using a tunnel laid from Ambadevi temple to Koundinyapur.
 - This tunnel is still in existence but is now closed.
 - Many research teams over the years have tried to estimate the length of the tunnel but their efforts have been in vain.
- **Mosque (Osmania Masjid):**
 - Beautiful mosque by the Nizam of Hyderabad "*Mir Osman Ali Khan, Asaf Jah VII*", this Masjid was named" **Osmania Masjid**.
- **Kondeshwar:**
 - The well known historical temple "Kondeshwar" is situated 15 km away.

Prominent Persons

| Name | Date | Remark |
|-----------------------------|-----------|---|
| Gadge Maharaj | 1876-1956 | Social reformer |
| Rastra Sant Tukdoji Maharaj | 1900-1968 | Social reformer |
| Smt. Pratibha Patil | 2008-2012 | First woman President of India |
| Dr. Panjabrao Deshmukh | 1888-1965 | Social reformer, educationist and Central Agriculture Minister. |
| Dr. Abasaheb Khedkar | | First President of Maharashtra Pradesh Congress Committee |
| Suresh Bhatt | 1932-2003 | Marathi poet - Marathi Ghazal Samrat |

Tourist Places of interest

Chikhaldara Hill Station –
is 85 km from Amravati via Paratwada

Ambadevi temple –
Historic place to visit and it is ancient one, related with Rukhmini
haran

Melghat Tiger Reserve, of Project Tiger

Hanuman Vyayam Prasarak Mandal (HVPM) Institute - India's
Biggest Sport Institute

Gugarnal National Park

Koudanyapur Birth Place of Rukmini

Wan Wildlife Sanctuary

Simbhora Dam, Morshi

Gawilgarh Fort

Bahiram Fare in Dec-Feb, Paratwada

Muktagiri Temple, Paratwada

Dharkhora Water Fall near Paratwada

Savanga vithoba, Awadhut Maharaj Tample.

Bakadari Water Fall near Paratwada

Saint Gulab Baba Ashram, Takarkheda, Anjangaon
Surji

Shah Dulha Rehman Gazi Dargha, Achalpur-Paratwada

Rastrasant Tukdoji Maharaj Janmabhumi, Mozari
Gurukunj

Riddhapur

Amravati District – Education

University

- Saint Gadge Baba Amravati University

Medical Colleges

- Panjabrao Deshmukh Memorial Medical College
- Takhatmal Shrivallabh Homoeopathic Medical College & Hospital
- V.Y.W.S Dental College & Hospital
- Pandit Jawaharlal Neheru Memorial Institute of Homeopathic Medical Sciences
- Vidarbha Ayurveda College, H.V.P.M., Amravati

Engineering Colleges

- Government College of Engineering, Amravati
- Dhamangaon Education Society's College of Engineering & Techn,
Dhamangaon Rly.
- P. R. Patil Group of Educational Institutes
- Sipna Shikshan Prasarak Mandals College Of Engineering Amravati
- Prof.Ram Meghe College of Engineering and Management, Badnera
- HVPM College Of Engineering, Amravati
- GH.Raisoni College of Engineering,Amravati
- Dr Smt Kamaltai Gawai Institute of Engineering and Technology, Amravati

Amravati District – Transport

Road

- The NH6, which runs through City, is an important National Highway, which runs from Dhulia to Kolkata. NH6 is a part of Asian Highway 46. Maharashtra state transport buses are most commonly used by people to travel to rural parts of the region. The city bus transport is operated by the Amravati municipal corporation.

Railway

- Amravati is situated on the branch line from Badnera on Bhusawal - Badnera - Wardha – Nagpur section of Mumbai(CSTM) - Howrah main railway line.
- Also three trains, Amravati-Nagpur Intercity Express, Amravati- Mumbai Super-fast Express and Amravati-Surat Fast Passenger have been started from Amravati.

Air

- Amravati has an aerodrome which is about 15 km off NH-6 towards Akola. It is in the area called Belora. It has a 1.5 km runway and also has a helipad.

Amravati District – Industrial Development

Establishment of 5 Star Industrial Area in Amravati

- 117.22 Hectares Government and 2692.56 Hectares Private, Total 2809.78 Hectares of Land has been acquired by MIDC.
- At the first stage, 1548.60 Hectares of Land has been developed out of which 542 Industrial and 22 Commercial plots have been developed.
- 510 plots for Industrial and 03 plots Commercial has been distributed.
- 500 Hectares of Land has been planned for Textile Park out of which 38 plots has been allotted

Mainstream Industries

| S/N | Industry | Area | Investment | Employment | Remarks |
|-----|---------------------------|-----------------|------------|------------|---|
| 1 | M/S India Bull Power Ltd. | 546.34 Hectares | 12000 Cr. | 1200 | Land is allotted & Production is started. |
| 2 | M/S Bharat Dynamics Ltd. | 230 Hectares | 300 Cr. | 1700 | Agreement is in progress. |
| 3 | M/S Finley Mills | 15.34 Hectares | 68 Cr. | 1375 | Agreement is in progress. |
| 4 | Inventy Research Industry | 10 Hectares | 324 Cr. | 1020 | Final draft in progress |

Textile Park



2. Beneficiary Led Construction

- a) Introduction
- b) Objective/Importance /need
- c) Deciding Criteria for Beneficiary Led Construction

a) Introduction

- BLC or Beneficiary Led Construction is the fourth component of the mission to assist the individual eligible families belonging to EWS categories to either construct new houses or enhance existing houses on their own to cover the beneficiaries who are not able to take advantage of other components of the mission. In Maharashtra such families are supposed to avail central assistance of Rs. 1.5 lakh plus state assistance of Rs. 1 lakh (Total 2.5 Lakh) for construction of new houses under the mission and such beneficiaries should be part of HFAPoA.

b) Objective/Importance /need

- The objective is to give mass support for the construction of houses upto 30 square meter carpet area with basic civic infrastructure by aiding EWS beneficiaries having their own land and these newly constructed house are to be registered preferably in the name of the female head of the family as per the guidelines.
- EWS households are defined as households having an annual income of up to Rs.3,00,000.
- The importance and need of implementing BLC (Beneficiary Led Construction - Vertical 4) under Prime Minister's Awaas Yojana in Amravati is to enable or empower the EWS of the community to fulfil the objective of Housing for all Amravatikars by 2022.

C) Deciding Criteria for Beneficiary Led Construction

The step by step deciding criteria being adopted is given below and it is as per the PMAY guidelines

1. Beneficiaries desirous of availing this assistance shall/have approached the Municipal Corporation with adequate documentation regarding availability of land owned as well as possessed by them. Such beneficiaries are residing either in slums or outside the slums (On rent basis). Beneficiaries in slums which are not being redeveloped may be covered under this component if beneficiaries have a Kutcha house.

2. The Municipal Corporation will continue/has conducted an online demand survey by providing proper application format along with uploading of scanned documents to preliminary validate the information given by the beneficiaries such as ownership of land and other details of beneficiary like economic status and eligibility can be ascertained. In addition, the condition of the houses e.g. Kutcha, semi-kutcha etc. of the prospective beneficiary will be checked to ensure beneficiary's consequent eligibility for construction of new housing.

3. On the basis of online received and validated applications, Municipal Corporation has prepared an integrated city wide housing project for such individual beneficiaries in accordance with the HFA to ensure construction of proposed houses are as per planning norms of the city and scheme is implemented in an integrated manner. For constructing the planned house fund is available to the beneficiary from different sources including his own contribution, GoI assistance & State assistance.

4. Approval by States in SLSMC.
5. Municipal Corporation has ensured that required finance for constructing the planned house is available to the beneficiary from different sources including his own contribution, GoI assistance, State Government assistance. Central assistance will be released to the bank accounts of beneficiaries identified in projects as per recommendations.

6. Though the funds from Central Government to State Governments are to be released in lump-sum including assistance for this component and State Government is going to release financial assistance to the beneficiaries in 3-4 instalments depending on progress of construction of the house. Beneficiary may start the construction using his own funds or any other fund and GoI and State assistance will be released in proportion to the construction by individual beneficiary. The last instalment of Rs. 30,000/- of GoI/State assistance will be released only after completion of the house.

7. The progress of such individual houses should be tracked through geo-tagged photographs so that each house can be monitored effectively. Municipal Corporation, Amravati has developed an online system for tracking progress of such houses through geo-tagged photographs. The details of the actual online implementation is given in chapter 2.7.
8. Detailed implementation plan to be adopted is given in Chapter 2.7

3. Implementation plan

a) Leveraging Cloud based PMAY MIS Application (www.pmayamravati.com)

- End to End transformation of PMAY housing scheme implementation through transparent execution strategy
- Applicant applies online under the desired vertical along with scanned copies of supporting documents.
- Further processing of the beneficiary application is done by stake holders of the PMAY MIS System.

- **The stakeholders** of the online Role Based MIS System are
 1. The Applicant (Beneficiary)
 2. Architects/Engineers
 3. Ward wise Junior Engineers
 4. Deputy Engineer
 5. Executive Engineer
 6. QA Lab
 7. Account Department
 8. Deputy Municipal Commissioner
 9. Audit Department
 10. Deputy Municipal Commissioner 1 (RTGS/NEFT Finalization)
 11. Payment Disbursing Bank
 12. Admin (For changing/updating crucial beneficiary data)
 13. Technical Consultant

b)Features of MIS System

1.Paperless Execution:

- Up to 95% Paperless operation due to online processing MIS System.
- No physical movement of 50,000+ files from one department to another for processing as every file is all time available in cloud based MIS from anywhere for all stakeholders to perform their operations.

Features of MIS System

2. Beneficiary Centric:

- All the actions performed by other stakeholders are tracked for every beneficiary every time an action is being done in the MIS system
- Beneficiary can track the progress of his application at all the time.
- Mostly each of the 6158 EWS beneficiaries are going to have separate building construction plan depending on their plot size, financial condition, feasibility and family requirements. All these plans will be approved online. One of the estimate is provided along with the DPR.
- Time to time notification of release of payment etc. via SMS.

Features of MIS System

3. Assessment: Actual assessment by engineers to be tracked

- Site Inspection
- Verification of Original Land Ownership Records
- Assessment and approval of one of the provided building plan
- Panoramic Photos at each stage (Beginning of work, after 1st instalment, 2nd instalment, 3rd instalment, after completion of house) with conditional geo tagging.

Features of MIS System

4. Digital (Thumb) Biometric along with Geo tagging:

- Use of State of Art Android Tabs for digital biometric
- Geo tagging to be mandatory part of the process every time so as to ensure the construction is going on the same land

Features of MIS System

5. Role of Bank

- Bank can verify the beneficiary's scanned pass book page to avoid any discrepancies in entered account number or IFS Code
- Beneficiary Wise or List (Bill) Wise status (transaction code) update option after completion of NEFT.

Features of MIS System

6. Extensive Reporting

- Wide and Extensive analytical reporting for all officers.
- Every stake holder (login authority) will have an option of multiple report generation depending on his/her role.

Features of MIS System

7. Mechanism of Direct Benefit Transfer (DBT)

- The benefit is to be transferred to the beneficiaries in three instalments viz. Instalment 1st of 40%, Instalment 2nd of 40% and final 3rd instalment of 20%.
- The instalment wise selection of beneficiaries and generation of bills is to be done online and payment disbursing bank will update the transaction details in the MIS from Bank's login.
- The details of the construction milestones and Central, State and Beneficiary share in INR Lakhs is given in the table on next slide

Features of MIS System

- Sharing Mechanism & DBT Instalment wise

| Instalment | Milestone | Central | State | Beneficiary | Total(Lakhs) |
|-------------------|------------------|----------------|--------------|--------------------|---------------------|
| 1 (40 %) | Plinth Level | 0.6 | 0.4 | 0.804 | 1.804 |
| 2 (40 %) | Lintel Level | 0.6 | 0.4 | 0.804 | 1.804 |
| 3 (20 %) | Slab Level | 0.3 | 0.2 | 0.402 | 0.902 |
| Total | | 1.5 | 1.0 | 2.01 | 4.51 |

Features of MIS System

- The instalment wise benefits will be transferred after proper monitoring and ensuring the proper milestone completion of the work
- Approved Building Plans, Digital biometrics and Instalment wise Panoramic Geo-tagged Photographs are to be uploaded to MIS developed. Final 20% of payment will be released after ensuring completion of the construction.


Features of MIS System

8. Public Openness

- Right from guidelines to other data generated from online processing will be available for general public.

Some Screen Views of the PMAY MIS

- **Main Landing Page:** <https://www.pmayamravati.com>



The screenshot shows the main landing page of the PMAY MIS. The page is in Marathi and features a yellow header with the text "प्रधान मंत्री आवास योजना" (Pradhan Mantri Awas Yojana) and "अमरावती महानगर पालिका, अमरावती" (Amravati Mahanagar Palika, Amravati). The page is divided into several sections:

- Housing For All (Urban):** A navigation bar with a home icon and the text "Housing For All (Urban)".
- नवीन अर्ज (New Applications):** A button labeled "नवीन अर्ज" (New Applications) and a "FAQ" button.
- महत्वाची सूचना (Important Notice):** A red box containing the text "सकेतस्थळा वर जुन्या ठिकाणीच बदलविले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी." (Applications should be submitted at the same location as before, please note this.) and a list of instructions regarding the application process.
- अधिकारी लॉगिन (Official Login):** A section for official login with fields for "युझरनेम" (Username) and "पासवर्ड" (Password), and a "लॉगिन" (Login) button.
- अर्ज कसा भरावा? (How to apply?):** A green box with an icon of a person and a question mark, and a link for "अधिक माहिती" (More information).
- मार्गदर्शक तत्त्वे (संगणक केंद्रसाठी) (Guidelines for Computer Center):** A blue box with an icon of a computer and a link for "अधिक माहिती" (More information).
- अर्ज (मराठी) (Application - Marathi):** A purple box with an icon of a document and a link for "डाउनलोड" (Download).
- प्रतीज्ञापत्र (Affidavit):** A grey box with an icon of a document and a link for "डाउनलोड" (Download).

Some Screen Views of the PMAY MIS

Online Application Form

- The candidate himself/herself can visit the portal, view the application guidelines such as how to apply, information about the scheme and eligibility criteria and the required documents and a copy of application form to fill up and upload with the scanned copy of supporting documents OR the beneficiary may approach nearest setu centre, cyber cafe or any other computer centre where online form filing is served at minimum price.
- The application form is divided in to six tabs on same page that can be navigated seamlessly among themselves and the form contains all of the information fields as per the PMAY guidelines.

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView> ☆

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

1 माहिती क्रमांक 1 2 माहिती क्रमांक 2 3 माहिती क्रमांक 3 4 माहिती क्रमांक 4 परिवाराची माहिती कागदपत्रे कागदपत्र लावणे (अपलोड)

(टिप:- * = आवश्यक)

* 1) घरातल्या मुख्य सदस्याचे नाव

* 2) लिंग पुरुष स्त्री इतर

* 3) अर्जदाराचा प्रकार

* 4) वडिलांचे नाव

5) सध्याचा पत्ता आणि संपर्क तपशील

* i)

* ii) रस्त्याचे नाव / पत्ता

iii) वार्ड क्र.

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

• Tab1: Basic Information related to beneficiary

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView> ☆ ☰

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

❶ माहिती क्रमांक १ **❷ माहिती क्रमांक २** ❸ माहिती क्रमांक ३ ❹ माहिती क्रमांक ४ 🏠 परिवाराची माहिती 📄 कागदपत्रे 📄 कागदपत्र लावणे (अपलोड)

* 7) विद्यमान घर मालकी तपशील

* 8) छप्पर प्रकारावर आधारित घर प्रकार

* 9) स्वयंपाकघर वगळून घरातील खोल्यांची संख्या

* 10) ओळख क्रमांक किंवा महसूल प्रधीकाराणाकडून घर मालकी प्रमाणपत्र लाभार्थ्यांच्या मूळ जिल्हयासह

आधार कार्ड क्र.

मतदार ओळखपत्र क्र.

इतर ओळखपत्र नाव

(टिप : कमीत कमी एक ओळखपत्र आवश्यक आहे.)

* 11) धर्म

*

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- Tab2: Information about existing home and Photo/Address Proof

Some Screen Views of the PMAY MIS



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



1 माहिती क्रमांक १ 2 माहिती क्रमांक २ 3 माहिती क्रमांक 3 4 माहिती क्रमांक 4 परिवाराची माहिती कागदपत्रे कागदपत्र लावणे (अपलोड)

13) बँक तपशील

* i) बँक खाते क्रमांक

* ii) बँक व शाखा नाव

* iii) IFSC

iv) MICR

* 14) किती वर्षांपासून या शहर / गावात राहत आहात

* 15) विद्यमान घराचा आकार घटक(चटई क्षेत्र चौरस फूट मध्ये)

* 16) कुटुंबाच्या मालकीचे घर किंवा निवासी जमीन भारतात कुठेही आहे का? होय नाही

* 17) रोजगार स्थिती

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

• Tab 3: Information about the Bank Details

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView> ☆ ☰

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

❗ माहिती क्रमांक १ ❗ माहिती क्रमांक २ ❗ माहिती क्रमांक ३ ❗ माहिती क्रमांक ४ 🏠 परिवाराची माहिती 📄 कागदपत्रे 📄 कागदपत्र लावणे (अपलोड) 🏠

* 19) कुटुंबाकडे BPL कार्ड आहे काय? होय नाही

* 20) कुटुंब गृहनिर्माण गरज

* 21) सुधारणा करायची असल्यास कृपया हव्या असलेल्या सुधारणा निर्देशित करा
(टिप : एक पेक्षा जास्त सुधारणा निर्देशित करू शकता) नवीन घर असल्यास हि सुविधा उपलब्ध नाही.

* 22) कुटुंबाचा खुला भूखंड आहे काय? होय नाही

* 23) लाभार्थी पसंतीचे HFA (सर्वासाठी घर) अंतर्गत मिशन प्राधान्यकृत घटक निवडा

<https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView#info4> Copyright © 2015-2016 All Rights Reserved

- Tab4: Information about BPL, Need of Construction (New/Enhancement), Plot and Vertical 47

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView> ☆ ☰

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

❶ माहिती क्रमांक १ ❷ माहिती क्रमांक २ ❸ माहिती क्रमांक ३ ❹ माहिती क्रमांक ४ **परिवाराची माहिती** कागदपत्रे कागदपत्र लावणे (अपलोड)

| | | | |
|----------------|---|----------------------|---|
| नाव | <input type="text" value="पथम नाव"/> | वडिलांचे / पतीचे नाव | <input type="text" value="वडिलांचे / पतीचे नाव"/> |
| आडनाव | <input type="text" value="आडनाव"/> | नाते | <input type="text" value="नाते निवडा"/> |
| वय | <input type="text" value="वय"/> | लिंग | <input type="radio"/> पुरुष <input type="radio"/> स्त्री <input checked="" type="radio"/> इतर |
| आधार क्र. | <input type="text" value="आधार क्र."/> | निवडणूक ओळखपत्र क्र. | <input type="text" value="निवडणूक ओळखपत्र क्र."/> |
| PAN कार्ड क्र. | <input type="text" value="PAN कार्ड क्र."/> | | |

कुटुंबाची माहिती नवीन सदस्य जोडणे +

https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView#family_details Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- Tab5: Details about the family members and their ID proofs

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView> ☆

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

1 माहिती क्रमांक १ 2 माहिती क्रमांक २ 3 माहिती क्रमांक 3 4 माहिती क्रमांक ४ परिवाराची माहिती कागदपत्रे कागदपत्र लावणे (अपलोड)

टिप:- कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असल्याची खात्री बाळगावी.

*** आवश्यक (Essential)**

| | |
|---|---|
| <input checked="" type="checkbox"/> उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले) | <input checked="" type="checkbox"/> १०० रु. मुद्रांक पेपर वर प्रतिजा लेख (टंकलिखित) |
| <input checked="" type="checkbox"/> आधार कार्ड | <input checked="" type="checkbox"/> बँकचे पासबुक झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेले) |
| <input checked="" type="checkbox"/> मतदार ओळखपत्र | |

पर्यायी (Optional)

| | |
|--|---|
| <input type="checkbox"/> BPL प्रमाणपत्र | <input type="checkbox"/> जातीचा दाखला (SDO/तहसीलदार) |
| <input type="checkbox"/> जात पडताळणीचे प्रमाणपत्र | <input checked="" type="checkbox"/> PAN कार्ड |
| <input type="checkbox"/> राशन कार्ड | <input type="checkbox"/> विधवा असल्याचे पुरावे |
| <input checked="" type="checkbox"/> TAX पावती | <input type="checkbox"/> घटस्फोटित/पारितकत्या असल्याचे पुरावे |
| <input type="checkbox"/> अपंगत्वाचे प्रमाणपत्र | <input type="checkbox"/> भूखंडाचा ६/२ दाखला |
| <input type="checkbox"/> सिटी सर्वेचे मिळकत प्रमाणपत्र | <input type="checkbox"/> इतर |

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

• Tab6: Document Checklist before uploading

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView> ☆ ☰

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

❶ माहिती क्रमांक १ ❷ माहिती क्रमांक २ ❸ माहिती क्रमांक ३ ❹ माहिती क्रमांक ४ परिवाराची माहिती कागदपत्रे **कागदपत्र लावणे (अपलोड)** 

टिप:

- अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराच्या स्वाक्षरीचा फोटो अंदाजे 200 x 200 साईजचा आणि जास्तीत जास्त 100 KB पर्यंत.
- सर्व कागदपत्रे जास्तीत जास्त 200 dpi मध्ये स्कॅन केलेली असणे आवश्यक तसेच एकत्रित PDF ची size 4 MB पर्यंत असावी.
- Document Upload / कागदपत्रे अपलोड होण्याकरिता 2 ते 3 मिनिटे वेळ लागू शकतो, तरी एकदा SAVE Button वर क्लिक केल्यावर वाट पहावी.

* अर्जदाराचा फोटो

* अर्जदाराच्या स्वाक्षरीचा फोटो

* कागदपत्रे (सर्व कागदपत्रांची एकच PDF)

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- Tab7: Final Document Upload (Candidate Photo, Signature Photo & Scanned PDF file) 50

Some Screen Views of the PMAY MIS



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



Welcome :2/191/30163_1

नाव: कलाबाई हरीभाऊ चंदेले

पाहणे आणि दुस्तती करणे

लाभार्थी अर्ज

Logout

टिप : आपल्या लाभार्थी अर्जाची प्रिंट काढण्यासाठी, अर्ज पहिले डाऊनलोड करा.



Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- Beneficiary Login – Progress Tracking (Under Preparation)

Some Screen Views of the PMAY MIS

The screenshot displays the PMAY MIS web application interface. The browser address bar shows the URL: <https://www.pmayamravati.com/loadApplicationFormView>. The page header includes the Amravati Smart City logo, the text "प्रधान मंत्री आवास योजना अमरावती महानगर पालिका, अमरावती", and the Smart City Amravati logo. The user is logged in as "Officer" and has a "Logout" button. The dashboard features five widgets:

- Count: 59**: A widget with a clipboard and pencil icon.
- Count: 0**: A widget with a person icon and a bar chart.
- Accepted: 0 Rejected: 0**: A widget with a person wearing a hard hat and a stack of boxes.
- List Acc: 13 Bill Pen: 3**: A widget with a clipboard and pencil icon.
- Accepted: 52 Rejected: 1**: A widget with a stack of colorful boxes.

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- **Officer Login:** (Other stake holders logins can also be visualized like similar to this one) (Under Preparation)

Some Screen Views of the PMAY MIS

- **Officer :**

- Once the officer logs in to the system using his/her credentials, he/she will be able to see the dashboard of activities. Depending on the actions to be done the officer selects one of the component from the dashboard.
- The dashboards and related components of the different stake holders will be different as per their role in the process.

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ https://www.pmayamravati.com/validate_user 🔍 ☆ ☰

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

📄 प्राप्त अर्ज 📄 अहवाल>Welcome: Officer 🔌 🔍

सर्व अर्ज घटक क्र. १ घटक क्र. २ घटक क्र. ३ **घटक क्र. ४**

103 पैकी पृष्ठ क्र. 101

| अर्ज क्र. | संपूर्ण नाव | मोबाईल क्र. | |
|-----------|-------------------------------|-------------|----------------|
| 51011 | पमोद विठठलरावजी हिगाणे | 9545742276 | कागदपत्र पाहणे |
| 51013 | VAISHALI SUNIL CHAVHAN | 8308730162 | कागदपत्र पाहणे |
| 51016 | HRISHIKESH GAJANAN APOTIKAR | 9552929690 | कागदपत्र पाहणे |
| 51017 | KANHAIYALAL BEDALPRASAD YADAO | 7507827202 | कागदपत्र पाहणे |
| 51018 | MANOHAR PANDURANGJI SHENDE | 7798826761 | कागदपत्र पाहणे |

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- Officer : Received Forms under Vertical 4 on page no 101⁵⁴

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ https://www.pmayamravati.com/validate_user 🔍 ☆ ☰

कागदपत्र पाहणे

अर्जदाराचे नाव: प्रमोद विठठलरावजी हििंगाणे



प्रधान मंत्री आवास योजना

महानगर पालिका, अमरावती

अर्जदाराची प्राथमिक माहिती

अर्ज प्राप्त झाल्याची पोच पावती

अर्ज क्रमांक: 51011

घरातल्या मुख्य सदस्याचे नाव :- प्रमोद विठठलरावजी हििंगाणे

लिंग : पुरुष

अर्जदाराचा प्रकार: सामान्य

वडिलांचे नाव: विठठलरावजी दौलतराव हििंगाणे

घरातल्या मुख्य सदस्याचे नाव :- प्रमोद विठठलरावजी हििंगाणे

लिंग : पुरुष

अर्जदाराचा प्रकार: सामान्य

वडिलांचे नाव: विठठलरावजी दौलतराव हििंगाणे

संपर्काचा तपशील :

| सध्याचा पत्ता | कायमचा पत्ता |
|-----------------------------------|-----------------------------------|
| वार्ड नं. घर मु शेगांव | घर मु शेगांव |
| मातामाय मंदिर जवळ अमरावती अमरावती | मातामाय मंदिर जवळ अमरावती अमरावती |

विद्यमान घराचा मालकी तपशील: स्वतः चे

घराचा छप्पर प्रकार: निम्न-पक्का

घरातील एकूण खोल्या संख्या (स्वयंपाक घर वगळून): 0

ओळख पत्र तपशील

प्रधान मंत्री आवास योजना

अमरावती महानगर पालिका, अमरावती

लाभार्थीची आवश्क माहिती



1. घरातल्या मुख्य सदस्याचे नाव

2. लिंग

3. अर्जदाराचा प्रकार

4. वडिलांचे नाव

5. सध्याचा पत्ता आणि संपर्क तपशील

अ. घर / फ्लॅट / वर छ.

ब. रस्त्याचे नाव / पत्ता

क. वार्ड नं.

ड. शहर

ई. दूरध्वनी क्र. (Mobile No.)

प्रमोद विठठलरावजी हििंगाणे

पुरुष

सामान्य

विठठलरावजी दौलतराव हििंगाणे

मु. शेगांव

मातामाय मंदिर जवळ

प्रमोद विठठलरावजी हििंगाणे

अमरावती

9545742278

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- **Officer:** Side by side document comparison (Online Receipt & beneficiary filled form and scanned documents)

Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ https://www.pmayamravati.com/validate_user 🔍 ☆ ☰

कागदपत्र पाहणे ✕

अर्जदाराचे नाव: प्रमोद विठठलरावजी हिंमाणे

रोजगार स्थिती: कामगार घरातील एकत्रित वार्षिक उत्पन्न (₹): 25000

कुटुंबाकडे BPL कार्ड आहे का: **नाही**

कुटुंब निर्माण गरज: **नवीन घर**
लाभार्थी पसंतीचे HFA अंतर्गत मिशन प्राधान्य : स्वतः ची बांधकाम (घटक क्र. १)

कुटुंबाचा खुला भूखंड आहे का?: नाही

सादर केलेले कागदपत्रे
उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)
१०० ₹. मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखित)
आधार कार्ड
बँकचे पासबुक झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेले)
मतदार ओळखपत्र
राशन कार्ड (अतिरिक्त)
TAX पावती (अतिरिक्त)

(नियम ७८ (१) ८३ (४), ८५, ८६ (४) आणि ९६ (४) परा)
अमरावती महानगरपालिका
कराची पावती पावती क्रमांक 1110553

पुरतक क्रमांक 11106 मंडळ/विभाग 3

मालगजा क्रमांक 7906 मालक/श्रीमद्वर ४/१० श्री. विठ्ठलराव हिंमाणे

यांच्याकडून २० 2019-2020 या वर्षाच्या खालील कराबद्दल अक्षरे 2019-2020 अंदाजित कर

बिल क्रमांक 2022 ये 2022 अंदाजित कर

| कराचे नाव | निव्वलेली रक्कम | | |
|-----------------------------|-----------------|------------|------------|
| | शुक्राची | चालू रुपये | एकूण रुपये |
| सामान्य कर | 2105 | | 2105 |
| स्वच्छता कर | | | |
| अग्नि कर | 20 | | 20 |
| घाणीपट्टी कर | | | |
| वृक्ष कर | 20 | | 20 |
| विशेष कर | 82 | | 82 |
| श्री. ड. यो. उपकर | | | |
| निवासी मालगजा झेरॉक्स वर कर | | | |
| प्रिस्ट टॅक्स / अंदाजित कर | | | |
| एकूण | 2405 | | 2405 |
| गोटासुची | 988 | | 988 |
| कारंट फी | | | |
| वसुलीचा इतर खर्च | | | |
| एकूण बेरीज | 888 | | 888 |

दिनांक 31/8/19 आसुक्त

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

- Officer: Side by side TAX document comparison

Some Screen Views of the PMAY MIS

- Municipal Corporation has developed an Android App for a special biometric tab that can geo-tag the biometric location. When the digital biometric of beneficiary is taken on his open plot proposed for construction the geo-tagging of his/her space is automatically done with the biometric and saved in the cloud based MIS application for future references.
- At the time of first biometric at the proposed land of construction a geo-tagged panoramic photo of the site is to be taken along with the beneficiary and the next panoramic photos are to be taken at the end of instalment 1, instalment 2 and the last instalment and attached to the application of the beneficiary for quicker insights of the whole case within few clicks.



Some Screen Views of the PMAY MIS

← → ↻ https://www.pmayamravati.com/validate_user 🔒 ☆ ☰

 प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती  

प्राप्त अर्ज अहवाल

Welcome: Officer 🔌 🔍

मास्टर अहवाल प्राथमिक माहिती घर प्रकार

- प्राप्त अर्ज
- घटक क्र. १
- घटक क्र. २
- घटक क्र. ३
- घटक क्र. ४
- अपंग
- विधवा
- घटस्फोटीत / पारितकत्या
- सामान्य
- नवीन घर
- सुधारणा

[अहवाल पहा](#)

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

Master Reports: Vertical 1, vertical 2, vertical 3, Vertical 4, Handicapped, widow, divorcee, new home, enhancement etc.

Some Screen Views of the PMAY MIS

The screenshot shows the PMAY MIS web application interface. The browser address bar displays https://www.pmayamravati.com/validate_user. The header features the Amravati Smart City logo and the text "प्रधान मंत्री आवास योजना अमरावती महानगर पालिका, अमरावती". The user is logged in as "Officer". The main navigation menu includes "प्राप्त अर्ज" (Applied Applications) and "अहवाल" (Reports), with sub-menus for "मास्टर अहवाल" (Master Reports), "प्राथमिक माहिती" (Primary Information), and "घर प्रकार" (House Types). The "प्राथमिक माहिती" menu is active, showing a vertical list of report types: "अर्ज प्रकार निवडा" (Select Application Type) and "अर्जदाराचा प्रकार निवडा" (Select Applicant Category). A dropdown menu is open for "अर्जदाराचा प्रकार निवडा", listing "विधवा" (Widow), "अपंग" (Disabled), "घटस्फोटीत / परितक्त्या" (Divorced / Widowed), and "सामान्य" (General). The footer contains the text "Copyright © 2015-2016. All Rights Reserved".

- Primary Report: Vertical type and applicant category. 59

Some Screen Views of the PMAY MIS

The screenshot displays the PMAY MIS web interface. At the top, the URL is https://www.pmayamravati.com/validate_user. The header features the Amravati Smart City logo and the text "प्रधान मंत्री आवास योजना अमरावती महानगर पालिका, अमरावती". A navigation bar includes "प्राप्त अर्ज" and "अहवाल". Below this, a menu for "घर प्रकार" (Type of home) is active, showing "कुटुंब गृहनिर्माण गरज" (Family housing requirement) and a dropdown menu with "नवीन घर" (New home) selected. A blue button labeled "अहवाल पहा" (View report) is positioned below the dropdown. The footer contains "Copyright © 2015-2016. All Rights Reserved" and a small "javascriptvoid(0)" error message.

Report: Type of home (New / Enhancement)

SECC 2011: AHL TIN Mapping

प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती

Smart City
Amravati

लॉगिन

| | | |
|--|-------------|---|
| | local_user1 | ✓ |
| | ***** | ✓ |

लॉगिन

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



Smart City
Amravati

सचिवालय अमरावती

Welcome: local_user1 

SECC TIN सर्च

घटक क्र. ४ मधील SECC TIN क्रमांक नसलेले अर्जदार शोधणे

SECC TIN क्र. शोधणे

भाषा/Language निवडा शोधा

प्रथम नाव वडील/पतीचे नाव आडनाव

Show entries सर्च:

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------------|--------------------------------------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | <input type="button" value="अपडेट"/> |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | <input type="button" value="अपडेट"/> |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावडे | <input type="button" value="अपडेट"/> |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | <input type="button" value="अपडेट"/> |
| 65 | मंगला नरेंद्र मेश्राम | <input type="button" value="अपडेट"/> |

Previous 1 2 3 4 5 ... 138 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



Welcome: local_user1

SECC TIN सर्च

घटक क्र ४ मधील SECC TIN क्रमांक नसलेले अर्जदार शोधणे

SECC TIN क्र. शोधणे

भाषा/Language निवडा

शोधा

प्रथम नाव

वडील

मराठी

English

Show 5 entries सर्च:

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------------|-----------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | अपडेट |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | अपडेट |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावदे | अपडेट |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | अपडेट |
| 65 | मंगला नरेंद्र मेश्राम | अपडेट |

Previous 1 2 3 4 5 ... 138 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



Welcome:local_user1 

SECC TIN सर्च

घटक क्र ४ मधील SECC TIN क्रमांक नसलेले अर्जदार शोधणे

SECC TIN क्र. शोधणे

Show entries सर्च:

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------------|--------------------------------------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | <input type="button" value="अपडेट"/> |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | <input type="button" value="अपडेट"/> |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावदे | <input type="button" value="अपडेट"/> |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | <input type="button" value="अपडेट"/> |
| 65 | मंगला नरेंद्र मेश्राम | <input type="button" value="अपडेट"/> |

मंगला नरेंद्र मेश्राम

Previous 1 2 **3** 4 5 ... 138 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



Welcome:local_user1

SECC TIN सर्च

घटक क्र ४ मधील SECC TIN क्रमांक नसलेले अर्जदार शोधणे

Show 5 entries सर्च:

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------------|-----------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | अपडेट |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | अपडेट |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावदे | अपडेट |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | अपडेट |
| 65 | मंगला नरेंद्र मेश्राम | अपडेट |

Previous 1 2 3 4 5 ... 138 Next

SECC TIN क्र. शोधणे

अधिक माहिती

मंगला नरेंद्र

SECC TIN No. : 31270700970510002125340147712
वडिलाचे नाव : SANKARAO PATIL/शंकरराव पाटील
आईचे नाव : SAKUNTALA PATIL/शंकुतला पाटील

Name / नाव

MANGALA NAREDAR MESHARAM/मंगला नरेंद्र मेश्राम

अधिक माहिती

SECC 2011: AHL TIN Mapping

घटक क्र. ४ साठी SECC TIN क्रमांक बदलणे

अप्लिकेशन आयडी : 65
नाव : मंगला नरेंद्र मेश्राम

SECC TIN Number:

SECC TIN क्र. आवश्यक

साठवणे

अधिक माहिती

SECC TIN No.
: 31270700970510002125340147712
वडिलाचे नाव : SANKARAO
PATIL/शंकरराव पाटील
आईचे नाव : SAKUNTALA PATIL/शंकुतला
पाटील

Name / नाव
MANGALA NAREDAR MESHARAM/मंगला नरेंद्र मेश्राम

| Id | अपडेट | अपडेट | अपडेट | अपडेट |
|----|-------------------------------|-------|-------|-------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | अपडेट | | |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | अपडेट | | |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावडे | अपडेट | | |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | अपडेट | | |
| 65 | मंगला नरेंद्र मेश्राम | अपडेट | | |

Previous 1 2 3 4 5 ... 138 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping

घटक क्र. ४ साठी SECC TIN क्रमांक बदलणे

अप्लिकेशन आयडी : 65
नाव : मंगला नरेंद्र मेश्राम

SECC TIN Number: 31270700970510002125340147712

साठवा

अधिक माहिती

SECC TIN No.
: 31270700970510002125340147712
वडिलाचे नाव : SANKARAO
PATIL/शंकरराव पाटील
आईचे नाव : SAKUNTALA PATIL/शंकुतला
पाटील

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------------|-----------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | अपडेट |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | अपडेट |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावदे | अपडेट |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | अपडेट |
| 65 | मंगला नरेंद्र मेश्राम | अपडेट |

Name / नाव

MANGALA NARENDAR MESHARAM/मंगला नरेंद्र मेश्राम

आधिक माहिती

Previous 1 2 3 4 5 ... 138 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping

प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती

Smart City Amravati

Welcome:local_user1

SECC TIN सर्च

घटक क्र ४ मधील SECC TIN क्रमांक नसलेले अर्जदार शोधणे

SECC TIN क्र. शोधणे

मराठी x शोधा

Show 10 entries सर्च:

मंगला ✓ नरेंद्र ✓ मेश्राम ✓

धन्यवाद !! SECC TIN नंबर बदलण्यात आलेला आहे .

OK

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------|-----------|
| 39 | GOKUL NARAYANRAO G | |
| 41 | SHIDDHARTH NAGORAO | |
| 44 | SHIDDHARTH NAGORAO | |
| 48 | NAGORAO BARKUJI THO | |
| 50 | SANGEETA SANJAY DABHANE | अपडेट |

Previous 1 2 3 4 5 ... 69 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

SECC 2011: AHL TIN Mapping



प्रधान मंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती



Welcome:local_user1

SECC TIN सर्च

घटक क्र ४ मधील SECC TIN क्रमांक नसलेले अर्जदार शोधणे

SECC TIN क्र. शोधणे

भाषा/Language निवडा

शोधा

प्रथम नाव

वडील/पतीचे नाव

आडनाव

Show 5 entries सर्च:

| Id | अर्जदाराचे संपूर्ण नाव | कार्यवाही |
|----|-------------------------------|-----------|
| 60 | NILESH SURESHRAO HIRDE | अपडेट |
| 62 | PARVATI SHRIKRUSHNA KHANDEKAR | अपडेट |
| 63 | मुरलीधर महादेवराव मावदे | अपडेट |
| 64 | RANJANA DINESH KHANDEKAR | अपडेट |
| 67 | GANESH ASARAM MUDHALKAR | अपडेट |

Previous 1 2 3 4 5 ... 138 Next

Copyright © 2015-2016. All Rights Reserved

C). Quality Monitoring, Assurance and Evaluation

Quality Monitoring and Assurance Plan.

- Quality monitoring being one of the most important parts of the implementation of the scheme and it will be carried out for checking the material quality and construction at the site. Quality Monitoring and Assurance Plan is proposed as follow:
- Beneficiary whose house is under construction will have to do the testing of material from the laboratory available with Municipal Corporation, Amravati.
- Nominal charges shall be recovered from the beneficiary against testing of material to run and maintain the laboratory.

d). Sustainability, Operation and Maintenance

DETAILS OF PROJECT SUSTAINABILITY & OPERATION & MAINTENANCE

Details of Project Sustainability, Operation & Maintenance

Calculation for revenue collection from each property for the maintenance of housing

1. Property Tax:

Property tax shall be imposed on each house
The property tax collection from each house
on annual basis.

For structure

Rs.2000

2. Water Charges:

Water connection will be given individually.
The water tax shall be imposed on each house
Dwelling unit

Rs. 2000

Total revenue generation from collection of Taxes/Year:

| | | | | | | | | |
|----|---------------|------|-----|---|----------|---------|---|--|
| 1. | Property Tax: | 6158 | DUs | x | Rs. 2000 | per DUs | = | Rs. 1,23,16,000 |
| 2. | Water Tax : | 6158 | DUs | x | Rs. 2000 | per DUs | = | Rs. 1,23,16,000 |
| | | | | | | | | ----- |
| | | | | | | | | Total Revenue Generation = Rs.2,46,32,000 |

e). Empanelment of Consultants

- For the systematic execution of the BLC project consultants will play the vital role along with Engineers from Municipal Corporation
 - Panel of Architects
 - IT Consultant for MIS

5. Drawings

a) Plans

ALTERNATIVE - 02




GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS


HOUSE UNIT

30 SQ.M PER UNIT



Foundation Details for Alternative 2

Sample Plan 2 with details



TYPE DESIGN
Sample Plan

SCHEDULE FOR FOOTINGS (CONC MIX - M 20)

| sr.no | footings for columns | nos. | pit size in mts | size of footing | | reinforcement | | | | | | details of eccentric footing beam (FB) | | | REMARKS | |
|-------|----------------------|------|-----------------|-----------------|-------|---------------|------|--------------------|-----|-------------------|-----|--|---------|------------|---------|-------|
| | | | | A mts | B mts | D mm | d mm | PI TO SHORTER SIDE | | PI to LONGER SIDE | | B * D mm | top bar | bottom bar | | rings |
| | | | | | | | | dia | nos | dia | nos | | | | | |
| 1 | F1 | --- | 1.20 * 1.20 | 1.0 | 1.0 | 450 | 150 | 8 mm | 08 | 8 mm | 08 | | | | | |
| 2 | F2 | --- | 1.20 * 1.20 | 1.0 | 1.0 | 450 | 150 | 8 mm | 10 | 8 mm | 10 | | | | | |

SCHEDULE FOR COLUMNS @ FOUNDATION & GROUND FLOOR (CONC MIX - M20)

| sr.no | column code | nos. | size in mm B * D | longitudinal steel | | lateral steel | | REMARKS |
|-------|-------------|------|------------------|--------------------|-----|---------------|----------------|---------|
| | | | | dia | nos | dia | spacing | |
| | | | | | | | | |
| 1 | C1 | --- | 230 * 230 | 12 mm | 04 | 6 mm | 180/100 mm c/c | |
| 2 | C2 | --- | 230 * 300 | 12 mm | 06 | 6 mm | 180/100 mm c/c | |

GENERA NOTES:

GRADE OF CONCRETE

M20 FOR RCC [1:1.5:3]

M10 FOR P.C.C. [1:3:6]

GRADE OF STEEL:

Fe 415 - 8mm and above (TMT) - IS 1786 - 1985)

Fe 415 - 6mm - (TMT)

CLEAR COVER

COLUMNS - 30 mm

FOOTINGS - 50 mm - FROM ALL SIDES

BEAMS - 30 mm


SLABS AND VERTICAL WALL - 20 mm

DEVELOPMENT LENGTH


ON COMP. SIDE - 40 * DIA OF BAR

ON TENSION SIDE - 60 * DIA OF BAR

- BEARING CAPACITY ASSUMED (BASED ON) TO BE EXCAVATED UP TO HARD STRATUM
- REFER ARCHITECTURAL DRAWINGS AND DIMENSIONS
- ANY TYPE OF OPENING FOR PLUMBING AND ELECTRICITY IS NOT PERMITTED THROUGH RC SECTIONS
- BURNT OIL IS NOT PERMITTED FOR SHUTTERING
- ENSURE PROPER PLACEMENT OF STEEL AND COMPACTION OF CONCRETE BY ENGINEER INCHARGE
- STRUCTURE - GROUND ONLY
- DIMENSIONS ARE IN -----
- CENTERING AND SHUTTERING IS NOT OUR RESPONSIBILITY
- QUALITY CONTROL IS NOT OUR RESPONSIBILITY
- OUR RESPONSIBILITY IS LIMITED TO THIS DRAWING ONLY
- REFERENCES IS 456-2000 AND IS 13920 - 1993



CROSS SECTION OF COLUMNS



TYPE DESIGN

DETAILS AT FOUNDATION

R.C.C DESIGN FOR PROPOSED CONSTRUCTION OF RESIDENCE

FOR MR. ----- AT AMRAVATI

JOB NO:-

DT:- 26th -April- 2016

FILE :- F-----

SHEET NO:- 01

SCALE:- 1 : 100

DRAWN BY:- VKY

SHAILENDRA KOLHE
ARCHITECT / ENGINEER




PANKAJ DESHMUKH AND ASSO.
STRUCTURAL ENGINEERS
AMC, REGD. NO. - 814479
OFF - VJAY COLONY, BUKHMINI NAGAR, AMRAVATI
MH - 98 2222 8416
Email- desk.pankajji@gmail.com, pdp.pankajji@rediffmail.com

SCHEDULE FOR BEAMS @ ROOF OF GROUND FLOOR (CONC MIX - M 20)

| sr no. beams | nos. | size in mm B × D | main reinforcement | | | | stirrups | | | REMARKS |
|--------------|------|---------------------|--------------------|-----------------------------|---------|--------------------------|----------|--------------------|----------------------|---------|
| | | | bottom | bottom curtail 0.70 L | top | top curtail 0.25 L | dia | mid span 0.50 L | shear span 0.25 L | |
| 1 | B1 | 230 × 300 | 2-10 mm | | 2-10 mm | | 6mm | 130 mm c/c | 100 mm c/c | |
| 2 | B2 | 230 × 300 | 2-10 mm | 1-10 mm | 2-10 mm | 1-10 mm | 6mm | 130 mm c/c | 100 mm c/c | |
| 3 | B3 | 230 × 300 | 2-10 mm | 2-10 mm | 2-10 mm | 2-10 mm | 6mm | 130 mm c/c | 100 mm c/c | |
| 4 | B4 | 230 × 300 | 2-12 mm | 2-12 mm | 2-12 mm | 2-12 mm | 6mm | 130 mm c/c | 100 mm c/c | |
| 5 | B5 | 230 × 450 | 2-12 mm | 2-12 mm | 2-12 mm | 2-12 mm | 6mm | 130 mm c/c | 100 mm c/c | |

SCHEDULE FOR SLAB @ ROOF OF GROUND FLOOR (CONC MIX - M 20)

| sr no. | surface | type | thickness | reinforcement | | | | rise | tread | REMARKS |
|--------|---------|---------|-----------|---------------|------------|-------------|------------|------|----------------|---------|
| | | | | Per to span | | Per to span | | | | |
| | | | | dia | spacing | dia | spacing | | | |
| 1 | SI | ONE WAY | 115 mm | 8 mm | 150 mm c/c | 8 mm | 250 mm c/c | | ALT. BENT @ LS | |



TYPICAL L.S. @ BEAMS

GENERAL NOTES

GRADE OF CONCRETE

M20 FOR R.C.C [1 : 1.5 : 3]
M10 FOR P.C.C [1 : 2 : 4]

GRADE OF STEEL

Fe 415 - 8mm and above (IS 1786 - 1985)
Fe 415 - 6 mm - (IS 1786)


CLEARANCES

COLUMNS - 30mm
BEAMS - 30mm
FOOTINGS - 50mm FROM ALL SIDES
SLABS AND VERTICAL WALL - 20MM

DEVELOPMENT LENGTH

IN COMP. SIDE - 40 * DIA OF BAR
IN TENSION SIDE - 40 * DIA OF BAR

- BEARING CAPACITY ASSUMED 2000 KGSQ/M TO BE ENCAVATED UP TO HARD STRATUM
- REFER ARCHITECTURAL DRAWINGS AND DIMENSIONS
- ANY TYPE OF OPENING FOR PLUMBING AND ELECTRICITY IS NOT PERMITTED THROUGH RC SECTIONS
- BURST OIL IS NOT PERMITTED FOR SHUTTERING
- ENSURE PROPER PLACEMENT OF STEEL AND AND COMPACTION OF CONCRETE BY ENGINEER INCHARGE.
- DIMENSIONS ARE IN MM & MTR.
- CENTRING AND SHUTTERING IS NOT OUR RESPONSIBILITY
- QUALITY CONTROL IS NOT OUR RESPONSIBILITY.
- OUR RESPONSIBILITY IS LIMITED TO THIS DRAWING ONLY
- REFERENCES IS 456:2000 AND IS 13420 : 1993



PLAN AT ROOF OF GROUND FLOOR

DETAILS AT ROOF OF GROUND FLOOR

R.C.C DESIGN FOR PROPOSED CONSTRUCTION OF RESIDENCE
FOR MR. _____ AT AMRAYATI

SR NO. _____ SHEET NO. 02 SCALE: 1:100 FILE NO. _____
DRAWN BY: VKY


PROJECT NO: 02/2024
STRUCTURAL ENGINEER
100, 401A, 5th - 6th FLOOR
100 - 102A, 103RD, RAJAWADI NAGAR, AMRAYATI
98 74 1112 9600
Email: arch_02024@protonmail.com, pndpandpandp@gmail.com

SHAMJENDRA KOLHE
ARCHITECT / ENGINEER


Sample Plan - RCC Slab

5. Drawings

- Other 10 sample
- Plans for reference



5. Drawings



PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT

30 SQ.M PER UNIT

5. Drawings

ALTERNATIVE - 04



GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT
30.2 SQ.M PER UNIT

5. Drawings

ALTERNATIVE - 05



GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT

30.08 SQ.M PER UNIT

5. Drawings

ALTERNATIVE - 06



FIRST FLOOR PLAN




GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT

30 SQ.M PER UNIT

5. Drawings



FIRST
FLOOR PLAN




GROUND
FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT
30.08 SQ.M PER UNIT

5. Drawings



GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT
30 SQ.M PER UNIT

5. Drawings




GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT
30 SQ.M PER UNIT

5. Drawings



5. Drawings



GROUND FLOOR PLAN

PROPOSED DWELLING UNITS

HOUSE UNIT
30.08 SQ.M PER UNIT

6. DPR Format 7C

PROJECT UNDER BENEFICIARY LED CONSTRUCTION

| | | | |
|----------|--|----------|--|
| 1 | Name of the State | : | Maharashtra |
| 2 | Name of the ULB/City | : | Amravati |
| 3 | Project Name means Locality | : | EWS of all five zones within Amravati city limits. |
| 4 | Project Code* | : | To be filled by State. |
| 5 | State Level Nodal Agency | : | MHADA |
| 6 | Name of Implementing Agency (Urban Local Body/ Development Authority/ Housing Board/ Urban Improvement Trust/ Private Agency/ Developer) | : | Amravati Municipal Corporation, Amravati |
| 7 | Date of approval by State Level Sanctioning and Monitoring Committee (SLMC) | : | 16/03/2016 |

8 Project Cost (Rs. In Lakhs)

a) Mention Name & Year of Schedule of Rate 2015 -16

b) Rate of Construction per sq.mt. of Carpet Area & Built up area.

c) Attach detail estimate of building, infrastructure and other.

:

Current Schedule Rate of Amravati Region, Amravati District for 2015 -16

| Name | Carpet Area (Rs.) | Built-up Area (Rs.) |
|--|-------------------|---------------------|
| EWS of all five zones within Amravati city limits. | 13667 per Sqm | 10380 per Sqm |

Detail Estimate Attached

| Housing | Infrastructure | Other | Total |
|----------------|----------------|---------------|----------------|
| 25247.80 lakhs | 00 lakhs | 2524.78 lakhs | 27772.58 lakhs |

| | | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
|-------------|--|----|---|----------|----|----|-----|----------|-----------|-------------|--------|-------------|--------|-------------|--------|-------------|--------|-------------|--------|-------|--------|
| 9 | No. of Beneficiaries covered in the project. | : | <table style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td></td> <td style="text-align: right;">New House</td> </tr> <tr> <td>1) Zone - 1</td> <td style="text-align: right;">- 1382</td> </tr> <tr> <td>2) Zone - 2</td> <td style="text-align: right;">- 0617</td> </tr> <tr> <td>3) Zone - 3</td> <td style="text-align: right;">- 1832</td> </tr> <tr> <td>4) Zone - 4</td> <td style="text-align: right;">- 0972</td> </tr> <tr> <td>5) Zone - 5</td> <td style="text-align: right;">- 1355</td> </tr> <tr> <td style="text-align: center;">Total</td> <td style="text-align: right;">- 6158</td> </tr> </table> | | | | | | New House | 1) Zone - 1 | - 1382 | 2) Zone - 2 | - 0617 | 3) Zone - 3 | - 1832 | 4) Zone - 4 | - 0972 | 5) Zone - 5 | - 1355 | Total | - 6158 |
| | New House | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| 1) Zone - 1 | - 1382 | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| 2) Zone - 2 | - 0617 | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| 3) Zone - 3 | - 1832 | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| 4) Zone - 4 | - 0972 | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| 5) Zone - 5 | - 1355 | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| Total | - 6158 | | | | | | | | | | | | | | | | | | | | |
| 10 | i) No. of Beneficiaries (New Construction) | : | <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td style="width: 15%;">Gen</td> <td style="width: 15%;">SC</td> <td style="width: 15%;">ST</td> <td style="width: 15%;">OBC</td> <td style="width: 15%;">Minority</td> <td style="width: 10%;"></td> </tr> <tr> <td style="text-align: center;">2966</td> <td style="text-align: center;">713</td> <td style="text-align: center;">32</td> <td style="text-align: center;">2417</td> <td style="text-align: center;">872</td> <td></td> </tr> </table> | Gen | SC | ST | OBC | Minority | | 2966 | 713 | 32 | 2417 | 872 | | | | | | | |
| Gen | SC | ST | OBC | Minority | | | | | | | | | | | | | | | | | |
| 2966 | 713 | 32 | 2417 | 872 | | | | | | | | | | | | | | | | | |
| | ii) No. of Beneficiaries (Enhancement) | : | - | | | | | | | | | | | | | | | | | | |

| | | | |
|----|---|---|--|
| 11 | <p>Whether selected Beneficiaries have rightful ownership of land.</p> <p>If yes, give details.</p> | : | <p>Yes,</p> <p>All 6158 Beneficiaries submitted on line applications along with title of ownership such as city survey records, revenue records, 6/2 records, property tax records etc.</p> |
| 12 | <p>(i) Whether building plan for all houses have been approved.</p> <p>(ii) If yes, attach approved copy of building plans for all houses.</p> <p>(iii) If no, suggest solution.</p> <p>(iv) Whether layout plan for project have been approved. If yes, attach copy.</p> <p>(v) If no, suggest solution.</p> <p>(vi) Whether Project requires environmental clearance.</p> <p>If yes, whether clearance is obtained.</p> <p>If no, whether it will be obtained before commencement of work.</p> <p>If yes, attach approved copy of layout.</p> <p>If no, suggest solution.</p> | : | <p>(i) No,</p> <p>(ii) -</p> <p>(i) -</p> <p>(i) Yes, All beneficiaries possess land in residential zone so building plans will be approved after sanctioning of project by SLSMC.</p> <p>(i) -</p> <p>(ii) No</p> |
| 13 | <p>i) GoI grant required @ Rs. 1.50 Lakhs per eligible beneficiaries= New Houses (6158 DUs x 1.50) (Rs. In Lakhs)</p> | : | <p>9237.00 lakhs</p> |

| | | | |
|-----------|--|----------|----------------------|
| | ii) State grant @ Rs.1.00 lakhs = New Houses (6158 DUs x 1.00) (Rs. In Lakhs) | : | 6158.00 lakhs |
| | iii) ULB share, If any @ Rs..... / Home, Total Rs...../- (Rs. In Lakhs) For Infrastructure | : | 00.00 lakhs |
| | iv) Beneficiary Share @ Rs..... / Home, Total Rs...../- New Houses (6158 DUs x 2.01) | : | 12377.58 lakhs |
| | vi) Total (Rs. In Lakhs) ('i' to 'iv' above) | : | 27772.58 lakhs |
| 14 | Whether technical specification/ design for housing have been ensured as per Indian Standards/ NBC/ State norms? | : | Yes |
| 15 | Whether disaster (earthquake, flood, cyclone, land-slide etc.) resistant features have been adopted in concept, design and implementation? | : | Yes |

| | | | |
|----|--|---|--|
| 16 | Whether Quality Assurance is part of the Project, if not, how it is proposed to be ensured? | : | Yes |
| 17 | Project Completion Period (in months) | : | 22 Months. |
| 18 | Whether O& M is part of Project, If yes, for how many years? | : | Yes, AMC will maintain the services. |
| 19 | Table showing details of Land under project be given in the Table. Please attach 7/12 extract and D.P. Plan. If land is not owned by proponent the document of authority with proponent be attached. | : | Yes All 6158 Beneficiaries submitted on line applications along with title of ownership such as city survey records, revenue records, 6/2 records, property tax records etc. |

| 20 | Details of inspection carried out by a Competent Officer of ULB. | : | |
|----|--|---|---|
| | 1) Name of Officer | : | Er. Sanjay N. Pawar |
| | 2) Designation | : | Executive Engineer, Municipal Corporation, Amravati. |
| | 3) Date of Inspection | : | 25/02/2016 to 14/03/2016 |
| | 4) Whether land as proposed, is located | : | Yes, All Beneficiaries possess land within city limits and within residential zones |
| | 5) Status of land | : | Land is owned & possessed by 6158 beneficiaries in Residential Zones. |
| | (i) Whether free from encroachment If no, suggest solution. | : | Yes |
| | (ii) Whether free from flood area If no, suggest solution. | : | Yes |
| | (iii) Whether land is fit for building construction If no, suggest solution. | : | Yes |
| | (iv) Whether High Tension Power Line passing through project land affecting the project. If yes, suggest solution. | : | No |
| | (v) Is any possibility of water stagnation If yes, suggest solution. | : | No |
| | (vi) Whether land is abutting to burial, cremation ground, cliff having chances of land slide or chemical hazardous factories. | : | No |

| 21 | Availability of off-site infrastructure for project site | : | Available |
|----|--|---|---|
| | 1. Approach Road with width | : | Available |
| | 2. Water Supply details | : | Available |
| | 3. Power details | : | Available |
| | 4. Drainage details | : | Sewerage System - being executed by AMC Strom Water Drain - Available |
| | 5. Solid waste management | | By the Municipal Corporation |
| 22 | Whether adequate social infrastructure facilities covered in the project; If no, availability of Social Infrastructure. | : | |
| | 1. Name of nearest Primary School & distance from site. | : | Primary & Secondary schools are available within 2 to 3 kms in AMC city limits. |
| | 2. Details of Dispensary & distance from site. | : | Civil hospital, Woman's hospital are available within 5 to 10 kms in AMC city limits. |
| | 3. Market name & details & distance from site. | : | Market area is present within 5 to 10 km in AMC city limits |
| | 4. Nearest Public Bus Stop & distance from site. | : | Amravati Bus stand, Centrally located & City Buses available within vicinity of 1 km. |
| | 5. Nearest Railway Station & distance from site. | : | Amravati, New Amravati & Badnera Railway stations, are within 2 to 10 km distance. |

| | | | |
|----|--|---|---|
| 23 | <p>Name of beneficiaries organization/ society who proposed the project with details address.</p> <p>Whether applicant organization has registered Co-operative Housing Society.</p> <p>If yes, Give name & registered name.</p> | : | <p>All 6158 beneficiaries submitted online applications & are going to execute on land possessed by them.</p> <p>Not applicable</p> |
| 24 | <p>Whether Project is included in Housing For All Plan of Action (HFAPoA).</p> <p>If no, whether it will be included in next year plan.</p> | : | <p>No, HFAPoA preparation is in process and HFAPoA will be got ready by August 2016</p> <p>Yes</p> |
| 25 | <p>Whether Annual Implementation Plan (AIP) for HFAPoA has been proposed</p> <p>If yes, whether the Project under consideration is included in AIP.</p> <p>If no, whether this project will be included in AIP of next year.</p> | : | <p>No,</p> <p>Yes, This project will be included in AIP.</p> |
| 26 | <p>Eligibility :</p> <p>(i) Whether eligibility of beneficiaries in terms of EWS and Homelessness is verified and certified by the Chief Officer or CEO or Commissioner or MD of ULB (as the case may be).</p> <p>(ii) If yes, please attach list of eligible beneficiaries separately in prescribed format duly signed by the Chief Officer or CEO or Commissioner or MD of ULB (as the case may be).</p> <p>(iii) If no, propose solution.</p> | : | <p>Yes</p> <p>List is Attached</p> |

| | | | |
|----|--|---|--|
| 27 | Please attach google map of entire city. | : | Yes, city google map attached |
| 28 | Please state any innovative technologies or green building concept proposed. | : | Construction in AAC block & Fly ash bricks will be promoted along with water harvesting & Solar power. |
| 29 | Any other information in brief ULB would like to furnish. | : | Amravati city included in first 100 "SMART CITIES" & also covered under Solar City programme of GoI. |

7. Reference Beneficiary Profile

- Online Receipt



प्रधान मंत्री आवास योजना

महानगर पालिका, अमरावती



अर्जदाराची प्राथमिक माहिती

अर्ज प्राप्त झाल्याची पोथ पावती

अर्ज क्रमांक: 530

घरातल्या मुख्य सदस्याचे नाव :-
PRAVIN ASHOKRAO KEKADE

लिंग : पुरुष

Mob : 9689712374



अर्जदाराचा प्रकार: सामान्य

वडिलांचे नाव: ASHOKRAO KEKADE

संपर्काचा तपशील :

सध्याचा पत्ता

कायमचा पत्ता

वार्ड नं.

घर MATAFAIL
TILAK COLONY, MATAFAIL, OLD TOWN BADNERA
AMRAVATI

घर MATAFAIL
TILAK COLONY, MATAFAIL, OLD TOWN
BADNERA BADNERA AMRAVATI
MAHARASHTRA

विद्यमान घराचा मालकी तपशील: स्वतः चे

घराचा छप्पर प्रकार:
कच्चा (गावत / छप्पर,
ताडपत्री, लाकडी)

घरातील एकूण खोल्या संख्या (स्वयंपाक घर वगळून): 1

ओळख पत्र तपशील

आधार कार्ड क्र :-396194767938

कुटुंबातील सदस्यांची माहिती

| नाव | नाते | लिंग | वय | आधार नं. | निवडणूक ओळखपत्र | PAN कार्ड |
|----------------------------|--------------|--------|----|--------------|-----------------|-----------|
| ASHOKRAO SHANKARRAO KEKADE | वडील | पुरुष | 55 | 797081146140 | ---- | ---- |
| UMABAI ASHOKRAO KEKADE | आई | स्त्री | 53 | 666338027013 | ---- | ---- |
| KAJAL PRAVIN KEKADE | बायको / नवरा | स्त्री | 27 | 839528490440 | ---- | ---- |
| RAKESH ASHOKRAO KEKADE | रक्ताचे नाते | पुरुष | 28 | 446480406340 | ---- | ---- |
| ASHVINI RAKESH KEKADE | सून | स्त्री | 28 | 635458495430 | ---- | ---- |

7. Reference Beneficiary Profile

• Online Receipt

बैंक तपशील:

बैंक खाते क्रमांक :- 30212427280

IFSC : SBIN0004884

MICR: n/a

बैंक व शाखा नाव:
SBI BADNERA

किती वर्षा पासून या शहर/गावात राहत आहात: ५ पेक्षा ज्यास्त वर्ष
विद्यमान घराचे आकार घटक (चटई क्षेत्र चौ फुट मध्ये): 962.50 sqfeet

भारतात कुठेही कुटुंबाचा मालकीचे घर किंवा जमीन आहे का : नाही

रोजगार स्थिती: कामगार

घरातील एकत्रित वार्षिक उत्पन्न (रु): 40000

कुटुंबाकडे BPL कार्ड आहे का: नाही

कुटुंब निर्माण गरज: नवीन घर

लाभार्थी पसंतीचे HFA अंतर्गत मिशन प्राधान्य : स्वतः ची बांधकाम (घटक क्र. ४)

कुटुंबाचा खुला भूखंड आहे का?: नाही

सादर केलेले कागदपत्रे

उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)

१०० रु. मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखित)

आधार कार्ड

बैंकचे पासबुक झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेले)

मतदार ओळखपत्र

जातीचा दाखला (SDO/तहसीलदार) (अतिरिक्त)

राशन कार्ड (अतिरिक्त)

भूखंडाचा ६/२ दाखला (अतिरिक्त)

• Scanned Documents

वार्षिक उत्पन्ना बाबतचे स्वप्रमाण पत्र

मी पुकिा झशोडराव डेवडे स्व प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबामध्ये एकूण १० सदस्य आहेत. मी व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये (अक्षरी) त्यासाठी ९११८ रुपये रुपये (अंकात) १०,०००/- इतके आहे. सदर माहिती खोटी निघाल्यास माझ्यावर कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची मला जाणीव आहे व त्यासाठी सर्वस्वी जबाबदार मी राहील .

दिनांक : १०/३/२०१६

आधार क्र. ३१६१९५७६३९३४

ठिकाण : वडनेर

अर्जदाराची सही [Signature]

साक्षीदार १ :

नाव : श्री न्यंडुजी अनोडरुडी अडकिणे

पत्ता : आर्गोफ्लम, निलक वॉलमरि डुनी वस्ती

आधार क्र. २६१५७७९०५०६० -

मतदार कार्ड क्र. _____

सही : [Signature]

साक्षीदार २ :

नाव : श्री. विष्णुजी नथुजी शालपुते

पत्ता : आर्गोफ्लम, निलक वॉलमरि डुनी वस्ती

आधार क्र. ५५९१९०३०२२६५

मतदार कार्ड क्र. _____

सही : [Signature]



भारत सरकार
Government of India



प्रविणकुमार अशोकराव केकाडे
Pravinkumar Ashokrao Kekade
जन्म तारीख / DOB : 10/12/1985
पुरुष / Male



3961 9476 7938

आधार - सामान्य माणसाचा अधिकार



भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण
Unique Identification Authority of India

पत्ता S/O: अशोकराव केकाडे, जुनी बस्ती, तिलक कॉलोनी माताफैल, अमदापूर, बडनेरा, अमरावती, महाराष्ट्र, 444701
Address: S/O: Ashokrao Kekade, JUNI BASTI, TILAK COLONY MATAFAIL, Amdapur, Badnera, Amravati, Maharashtra, 444701

3961 9476 7938


1947
1800 300 1947


help@uidai.gov.in


www.uidai.gov.in



सत्यमेव जयते

भारत निवडणूक आयोग
Election Commission of India

ओळखपत्र

IDENTITY CARD

CJL2201499



मतदाराचे नांव : प्रविणकुमार अशोक केकाडे
Elector's Name : Pravin Kumar Ashok Kekade

वडीलांचे नांव : अशोकराव केकाडे
Father's Name : Ashokrao Kekade

लिंग : पुरु Sex : M

1/1/2007 रोजी वय : 23
Age as on 1/1/2007

CJL220149

वस्ती : माताफैल, 1 जुनी वस्ती बडनेरा



बडनेरा
अमरावती
अमरावती- 444701
Address : Matafai, 1Juni Vastti Badanera

Village : Bdanera
Taluka : Amravati
District : Amravati- 444701

(Handwritten signature)

मतदार नोंदणी अधिकारी
125-बडनेरा विधानसभा मतदारसंघा करिता

Electoral Registration Officer
For 125-Badnera Assembly Constituency

स्थळ : बडनेरा
Place : Bdanera

दिनांक / Date : 06/05/2008

हे पत्र शासनाच्या विविध योजनांसाठी ओळखपत्र म्हणून उपयोगात आणता येईल.
This card may be used as an Identity Card under
different Government Schemes

79/ 203



महाराष्ट्र MAHARASHTRA

८९४४ २०१५

८१३/२०१६

NS 943238

प्रवीण अशोकराव केकाडे

प्रवीण अशोकराव केकाडे
मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
अमरावती, ताम्र ०९/२०१५

4 MAR 2016

प्रतिज्ञालेख

वि. कार्यकारी दंडाधिकारी साहेब तहसिल कार्यालय, अमरावती.

प्रतिज्ञालेख लिहून देणार:- श्री. प्रवीण अशोकराव केकाडे, वय ३० वर्ष, व्यवसाय- मजुरी,
रा.- जुनी वस्ती, बडनेरा, ता. जि. अमरावती.
प्रतिज्ञालेख लिहून घेणार :- उपायुक्त (सा) महानगरपालिका, अमरावती.

" सर्वासाठी घरे " संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळणेकरीता लिहून देतो की,

१. मी या अगोदर शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही.
२. महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग निर्णय क्रमांक:- प्रआयो. २०१५/प्र.क. ११०/गृनिघो-२ (सेल) दिनांक ९ डिसेंबर २०१५ अन्वये अनुज्ञेय ३० चौ.मी. (३२३ चौ.फुट.) एवढ्या चटई क्षेत्रफळाची सदनिका मी स्वतः खाजगी विकासकाकडून करून घेण्यास तयार आहे. अथवा माझाकडे स्वतःचे मालकीचे क्षेत्रफळाचे भुखंड/प्लॉट आहे आणि या प्लॉटवर मी ३० चौ.मी. (३२३ चौ.फुट.)चे स्वतः घर बांधणार आहे.

३) भारताच्या कोणत्याही भागात माझा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे पक्के घर नाही.
भारताच्या कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात माझा कुटुंबातील सदस्यांचे नावे पक्के घर/सदनिका
उघडकीस आल्यास शासनाची फसवणुक केल्याबद्दल माझे विरुद्ध भा.द.वि.प्रमाणे फौजदारी गुन्हा
दाखल करण्यात येईल व योजनेमध्ये बांधकाम करण्यात आलेले शासनाचे पक्के घर/सदनिका शासनातर्फे
ताब्यात घेतल्या जाईल याची मला जाणीव आहे.

४) घरकुलाचा लाभ मिळाल्यानंतर मी घर कोणत्याही व्यक्तीला कधीच विकणार नाही व भाड्याने
सुध्दा देणार नाही.

५) घरकुलाचा बांधकाम करीता प्राप्त झालेल्या शासकीय अनुदानामधून मी घरकुलाचेच बांधकाम
करणार याशिवाय इतर कोणत्याही कामावर खर्च करणार नाही. तसे केल्यास/आढळल्यास मी शासकीय
नियमानुसार फौजदार गुन्हास स्वतः मी जबाबदार राहील.

६) मी सादर केलेली माहिती खोटी आढळल्यास, घरकुल योजनेचा लाभ मिळणेकरीता अपात्र ठरविण्यात
येईल याची मला जाणीव आहे.

७) माझा स्वतःच्या भुखंडावर जर घर मंजूर झाले तर मला अनुदान प्राप्त झाल्यानंतर मी संपुर्ण
घरकुलाचे बांधकाम टप्पा-टप्पाने पुर्ण करून घेईल व तसे न केल्यास संपुर्ण अनुदान परत करेल.

८) संपुर्ण कामाचे लोखंड संकल्पना जसे-सिमेंट, रेती, गिट्टी, लोखंड, बिल्डींग कोड चे नियमानुली नुसार
मान्यता प्राप्त खाजगी अभियंताचे मार्गदर्शना खाली मनपाच्या बांधकाम परवानगी प्रमाणे प्रकशातील
क्षेत्रफळाप्रमाणे बांधकाम पुर्ण करेल तसेच सादर घरकुलाची पुढील देखभाल व दुरुस्ती मी माझे
स्वखर्चाने करवुन घेईल.

९) सादर घराचे बांधकाम करीत असतांना सांडपाण्याची व पावसाचे पाण्याची व्यवस्था मी स्वतः
करवुन घेईल.

१०) मी घराचे बांधकाम करण्याचे कालावधीत माझी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करवुन घेईन. तसेच
बांधकाम करतेवेळी काही अपघात झाल्यास त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील.


११) आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) गटाच्या योजने अंतर्गत घर पुर्ण झाल्यावर योजनेच्या नावासहीत
नामफलक घरकुलाचे/ घराचे दर्शनिय भागात स्वखर्चाने मी स्वतः लावुन घेईल.

१२) मी सादर घरकुल योजनेनुसार कर्ज घेवुन बांधल्यास बँकेत संपुर्ण कर्ज मरणास मी स्वतः
जबाबदार राहील.

१३) मला सादर घरकुल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी म्हणुन व रु.३.०० लक्ष पर्यंत आर्थिक
मर्यादा असलेल्या उत्पन्नाचा दाखला मी स्वतः प्रामाणित केलेला आहे. सादर उत्पन्नाचा दाखला खोटा
आढळल्यास संपुर्ण अनुदान परत करेल.

१४) अल्प उत्पन्न गटातील (LIG) लाभार्थी असुन प्रतिवर्ष माझे उत्पन्न रु.३.०० लक्ष ते रु.
६.०० लक्ष पर्यंत सादर केलेले असुन त्याबाबतचा उत्पन्नाचा दाखला खोटा आढळल्यास संपुर्ण अनुदान
केंद्रीय मान्यता व संनियंत्रणसमिती ला परत करेल.

सही, प्रतिज्ञार्थीची



सत्यापन

मी वर नमुद केलेली सर्व माहिती खरी व सत्य आहे, ती खोटी व असत्य आढळल्यास मी भा.द.वि.
कलम १९९, १९३(२), २०० नुसार कारवाईस पात्र राहील.

दिनांक : ०८/०३/२०१६

सही, प्रतिज्ञार्थीची



Generally Used Abbreviations :

| | | |
|-------------------------|--------------------------------|---|
| a/c = Account | dep = Deposit | Pr = Principal |
| adj = Adjustment | Dft = Draft | proc = Processing Charge |
| Amt = Amount | dish / dsh = Dishonour | rd = Recurring Deposit |
| Ar = Arrear | DR = Debit | ret/rtn = Return |
| bal = Balance | DoB = Date of Birth | Rnd = Round of |
| Capn = Capitalization | eft = Electronic fund Transfer | sb = Savings Bank |
| chg/ch = Charge | Inop = Inoperative | SC = Short Credit |
| chq = Cheque | ins = Insurance | SI/So/SORD = Standing Instruction |
| clos = Closure | int/in = Interest | S/D/W/H/o = Son/Daughter/Wife/Husband of |
| coll = Collection | lon / in = Loan | tr/trf/xfer = Transfer |
| comm = Commission | min = Minimum | TT = Telegraphic Transfer |
| COR / CORR = Correction | os = Outstanding | txn = Transaction |
| CR = Credit | P & T = Postage & Telegram | Wdl = Withdrawal |
| csh = Cash | Pos = Point of sale | +MOD bal = Total balance (SB+linked MOD a/c.) |



भारतीय स्टेट बैंक



State Bank of India

SAVINGS BANK ACCOUNT

CIF No : 85115176698
 Account No : 30212427280
 Customer Name: Mr. PRAVINKUMAR ASHOKRAO KAIKADE


BADNERA
 NANDANWAN

S/D/W/H/o:

Address: C/D DAMODAR KAIKADE
 AT-WADURA
 BADNERA

Phone: 2681284
 Email: SBI.04884@SBI.CO.IN
 Branch Code: 4884
 Date of Issue: 17/05/2010
 17/05/2010 5958171 4884
 CONTINUATION

Phone:
 Email:
 D.O.B. (if minor):
 MOP.: SINGLE
 Nom. Reg. No.:


 शाखा प्रबंधक
 Branch Manager

गांव नमुना सहा फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंद वहाा (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे) नियम १९७१ यातील नियम १०)

गांव जडनप तालुका - अमरावती जिल्हा अमरावती

| नोंदीचा अनुक्रमांक | संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप | परिणाम झालेले भुमापन व उपविभाग क्रमांक | चाचणी धिकाऱ्यांची अद्याक्षरी किंवा शेर |
|-----------------------|---|---|--|
| <p>१०६४२ ३५६७</p> | <p>फेरफार घेतल्याचा दिनांक १३/१०/१०</p> <p>माहिती मिळाल्याचा दिनांक १३/११/१०</p> <p>विक्री खातेदार <u>मरुतकर व लक्ष्मणकर वड</u></p> <p>रा. <u>जुनीवरणी वड</u></p> <p>यांनी आपला मौजे <u>जडनप</u></p> <p>येथिल सर्वे नं. <u>१३०</u> यातील प्लॉट क्रमांक <u>२५</u></p> <p>क्षेत्र <u>३३६१</u> चौ.फुट/चौ.मी. जागा यापैकी क्षेत्र <u>६६२.५०</u></p> <p>चौ.फुट/चौ.मी. जागा ले-आऊट कन्व्हर्शन झालेली क्षी <u>पुर्विठा मरुतकर व लक्ष्मणकर वड</u></p> <p>रा. <u>जुनीवरणी वड</u></p> <p>यांना सौदा किंमत <u>७२०००</u> रुपये फक्त व शासनाचे नियमानुसार रुपयास</p> <p>दिनांक १०/११/१० ला विक्री केला.</p> <p>नोंदणी क्रमांक ३६०६</p> | <p>सर्वे नं. <u>१३० १३२</u> <u>१३३१२</u></p> <p>प्लॉट नं. <u>२५</u></p> <p>क्षेत्र <u>६६२.५०</u></p> <p><u>३३६१</u></p> | <p>२३/११/१०</p> <p>एस. आर. अमरावती</p> <p>तलाठी <u>कमलेश माळ</u></p> <p>तालुका <u>अमरावती</u></p> <p>१०/३/१६</p> |



स्वाक्षरी अस्पष्ट
तलाठी

Thank You.....